

राजपत्रित अधिकाऱ्यांविरुध्दची व अराजपत्रित कर्मचाऱ्यांविरुध्दची
विभागीय चौकशीची प्रकरणे कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या सेवानिवृत्त
अधिकाऱ्यांकडे सोपवून निकाली काढण्याबाबत

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय क्रमांक एसपीओ-२८०४ /प्र.क्र.११/२००४/११-अ,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक :- २६ मे, २००६

- वाचा : १) शासन निर्णय सा.प्र.वि.क्र.सीडीआर-११८७/१५८१/४५/अकरा, दिनांक २९.१२.१९८८
२) शासन आदेश सा.प्र.वि. सीडीआर १०९७/प्र.क्र.१०/९७/अकरा, दिनांक १७.०२.१९९८
३) शासन पत्र सा.प्र.वि. क्र.सीडीआर १०९७/प्र.क्र.१०/९७/अकरा, दिनांक १९.०२.१९९८
४) केंद्रीय दक्षता आयोग यांचे पत्र क्र. ९८/एमएससी/२३, दिनांक १६ सप्टेंबर, १९९९
५) शासन निर्णय सा.प्र.वि.क्र. एसपीओ-२८०४ /प्र.क्र.११/२००४/११-अ, दिनांक १७.१२.२००५

प्रस्तावना :-

शासकीय कर्मचारी / अधिकारी यांच्याविरुध्द सुरु असलेली विभागीय चौकशीची प्रकरणे त्वरेने पूर्ण करण्यासाठी शासन निर्णय सा.प्र.वि.क्र.सीडीआर-११८७/१५८१/४५/अकरा, दिनांक २९.१२.१९८८ अन्वये, प्रादेशिक विशेष अधिकारी, विभागीय चौकशा (गट अ व ब करिता) आणि जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशा (गट क व ड करिता) ही पदे सामान्य प्रशासन विभागाच्या नियंत्रणाखाली निर्माण करण्यात आली होती. तथापि, राज्यातील अनेक जिल्हा चौकशी अधिकारी व प्रादेशिक विशेष अधिकारी यांची पदे दीर्घकाळ रिक्त राहिल्यामुळे व्यपगत झालेली आहेत. त्यामुळे विभागीय चौकशीची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. विभागीय चौकशीच्या दीर्घ काळ प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांची वाढती संख्या विचारात घेऊन सदर प्रकरणे तातडीने व सातत्याने निकाली निघावीत यासाठी उच्चस्तर समितीने केलेल्या शिफारशी तसेच केंद्रीय दक्षता आयोगाने या संदर्भात केलेल्या सूचनांचा विचार करून निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता त्यासंदर्भात शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

विभागीय चौकशीची सर्व प्रकरणे निकाली काढण्यासाठी कंत्राटी पध्दतीने नेमण्यात येणाऱ्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना शासन निर्णय सा.प्र.वि. क्र. एसपीओ-२८०४ /प्र.क्र.११/२००४/११-अ, दिनांक १७.१२.२००५ अन्वये सुधारीत दराने मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तद्नुषंगाने सर्व शिस्तभंगविषयक प्राधीकाऱ्यांनी राजपत्रित अधिकाऱ्यांविरुध्दची व अराजपत्रित कर्मचाऱ्यांविरुध्दची विभागीय चौकशीची प्रादेशिक विशेष अधिकारी, विभागीय चौकशा आणि जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशा यांच्या कडील अथवा त्यांच्या कक्षेतील सर्व प्रकरणे दिनांक १ जुलै, २००६ पासून कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडे सोपवून निकाली काढावीत. तसेच शिस्तभंगविषयक प्राधीकाऱ्यांनी प्रकरणपरत्वे सेवेत असलेल्या योग्य त्या सादरकर्ता अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. सेवाधीन अधिकारी / कर्मचारी हाच सादरकर्ता अधिकारी म्हणून नेमावयाचा असल्यामुळे त्याला कोणतेही मानधन अनुज्ञेय असणार नाही.

२. यापुढे सर्व शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यांनी गट-अ व गट-ब च्या अधिकाऱ्यांविरुद्धची व गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांविरुद्धची विभागीय चौकशीची सर्व प्रकरणे कंत्राटी पध्दतीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून निकाली काढावयाची आहेत. परिणामतः विभाग/जिल्हा स्तरावर सध्या अस्तित्वात असलेली प्रादेशिक विशेष अधिकारी, सादरकर्ता अधिकारी, जिल्हा चौकशी अधिकारी आणि त्यांना सहाय्य करणारा कर्मचारीवृंद ही पदे पुढे चालू ठेवण्याची आवश्यकता नाही. सबब, या निर्णयासोबतच्या विवरणपत्र " ब " मधील सर्व पदे दि.३० जून, २००६ (मध्यान्होत्तर) पासून रद्द करण्यात येत आहेत. परिणामी त्या पदावर सेवारत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा मूळ विभागाकडे प्रत्यार्पित करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी / विभागीय आयुक्त यांनी करावी.

३. सर्व विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील प्रादेशिक विशेष अधिकारी, विभागीय चौकशा आणि सादरकर्ता अधिकारी त्याचप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशा यांच्याकडील प्रलंबित विभागीय चौकशीच्या प्रकरणांची यादी तयार करावी. त्या यादीनुसार प्रलंबित विभागीय चौकशीची प्रकरणे सर्व अभिलेखासह शिस्तभंगविषयक प्राधिका-याकडे परत पाठवावयाची व्यवस्था करावी. ही कार्यवाही दि. ३० जून २००६ पूर्वी पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.

४ सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या विभागातील व त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुद्धची विभागीय चौकशीची प्रकरणे सेवानिवृत्त चौकशी अधिका-यांची कंत्राटी तत्वावर नेमणूक करून सोपवावयाची आहेत. त्यासाठी इच्छुक सेवानिवृत्त अधिका-याची यादी तयार करणे आवश्यक आहे. अशी यादी तयार करण्यापूर्वी या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र "अ" मधील विहित अटी व शर्ती विचारात घेऊन या निर्णयासोबतच्या विहित प्रपत्र २ मध्ये यादी तयार करावी. अशाप्रकारे प्रशासनिक विभागाने तयार केलेली यादी एक समाईक सूची तयार करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवावी. या समाईक यादीमधून कंत्राटीपध्दतीने चौकशी अधिका-याची नेमणूक शिस्तभंगविषयक प्राधिका-याने करावयाची असल्याने प्रशासनिक विभागाने वरीलप्रमाणे तयार केलेल्या यादीचे वेळोवेळी अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे. या यादीमध्ये अंतर्भूत असलेल्या सेवानिवृत्त अधिका-यांमधूनच विभागास चौकशी अधिकारी उपलब्ध करून दिला जाणार असल्याने जास्तीत जास्त इच्छुक सेवानिवृत्त अधिका-याची नावे यादीत समाविष्ट करून ती सा.प्र.वि.कडे पाठवावी.

५. विभागीय चौकशीच्या कामामध्ये योग्य ती गती राखण्याच्या दृष्टीने सनियंत्रण अधिका-याची नेमणूक करण्याच्या सूचना शासन परिपत्रक, सा.प्र.वि. दि. ५ जून १९९३ तसेच शा.नि.,सा.प्र.वि., दि. ३१/१०/२००० अन्वये देण्यात आलेले आहेत. या सूचना यापूढेही कायम राहिल. सर्व शिस्तभंगविषयक प्राधिका-यांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

६. कंत्राटीपध्दतीने चौकशी अधिका-यांच्या नियुक्त्या या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र "अ" मधील क्र.८ समोर दर्शविल्याप्रमाणे ठोक परिश्रमिकाच्या तत्वावर कराव्यात. त्यांच्या परिश्रमिकापोटी येणारा सर्व खर्च संबंधित प्रशासनिक विभाग/शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यांनी त्यांच्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवावा. यासाठी संबंधित प्रशासनिक विभागाने आवश्यकते नुसार खर्चाचे सुधारित अंदाज वित्त विभागास सादर करून चालू वित्तीय वर्षात येणा-या खर्चाची तरतुद मंजूर करून घ्यावी.

७. विभागीय चौकशीची प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली प्रकरणे प्राधान्यक्रम देऊन तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व शिस्तभंगविषयक प्राधिका-यांनी कमाल १० वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेली विभागीय चौकशीची प्रकरणे पुढील ३ महिन्यात प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचे कसोशीने प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे १० वर्षांच्या आतील विभागीय चौकशीची सर्व प्रलंबित प्रकरणे पुढील ६ महिन्यांच्या कालावधीत निश्चितपणे पूर्ण केली जातील याचीही काळजी सर्व संबंधित शिस्तभंगविषयक प्राधिका-यांनी घ्यावी.

८. हा निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१९३/०६/व्यय-४, दिनांक १३ मार्च, २००६ अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(भि.रा.वाढवे)

शासनाचे उप सचिव.

प्रत:-

राज्यपालांचे सचिव,

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,

उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव मंत्रालयीन विभाग

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव व स्वीय सहायक,

* प्रबंधक मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई

* प्रबंधक अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई

उच्च न्यायालयाची सर्व खंडपीठे व सर्व दिवाणी व सत्र न्यायालये,

* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

* सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,

विभागीय आयुक्त, कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर.

जिल्हाधिकारी, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे,

सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला,

यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली

** सर्व प्रादेशिक विशेष अधिकारी, विभागीय चौकशा (** द्वारा संबंधित विभागीय आयुक्त)

** सर्व सादरकर्ता अधिकारी, विभागीय चौकशा (** द्वारा संबंधित विभागीय आयुक्त)

** जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशा, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे,

अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद,

अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली. (** द्वारा संबंधित जिल्हाधिकारी)

सर्व मंत्रालयीन विभाग,

वित्त विभाग (सेवा-६), (अर्थसंकल्प-१३), (व्यय-४) व (अर्थसंकल्प-१९),

मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख / प्रादेशिक विभागप्रमुख

सामान्य प्रशासन विभाग / का.२५, कार्यासन (र.व.का), निवड नस्ती.

* पत्राने

शासन निर्णय क्रमांक : एसपीओ-२८०४ / प्र.क्र.११/२००४/११-अ, दिनांक २६ मे, २००६ सोबतचे

विवरणपत्र 'अ' :

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यासाठीच्या अटी व शर्ती.

चौकशी कामासाठी नियुक्त करावयाच्या अधिकाऱ्यास " चौकशी अधिकारी " म्हणून संबोधण्यात यावे.

१. चौकशी अधिकारी पदावर नेमण्यात येणारा अधिकारी सेवानिवृत्त होताना, अपचारी अधिकारी/कर्मचारी यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा. तसेच, संयुक्त चौकशीमध्ये ज्येष्ठतम अपचारी अधिकाऱ्यापेक्षा कंत्राटी पद्धतीने नेमावयाच्या सेवानिवृत्त चौकशी अधिकाऱ्याचा सेवेत असतानाचा दर्जा वरिष्ठतम असावा.
२. पॅनेलवर नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त चौकशी अधिकाऱ्याचे वय त्या वर्षाच्या दिनांक १ जुलै रोजी ७० वर्षापेक्षा जास्त नसावे.
३. चौकशी अधिकारी हा शारिरीक, मानसिक आरोग्याच्यादृष्टीने सक्षम असावा.
४. चौकशी अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडण्यात व्यत्यय निर्माण होईल, अशा कोणत्याही व्यावसायिक कामात किंवा सेवेत चौकशी अधिकारी गुंतलेला नसावा.
५. शिस्तभंगविषयक प्राधिकरणाच्या प्रभारी अधिकाऱ्याने त्यांच्याकडील विभागीय चौकशी प्रकरणी चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. व अशाप्रकारे नियुक्त केलेले चौकशी अधिकारी एकापेक्षा अधिक असतील तर नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी अधिकाऱ्यांकडे विभागीय चौकशीची प्रकरणे देताना समान प्रमाणात विभागून द्यावीत.
६. शिस्तभंगविषयक प्राधिकार्याने " केस टू केस " या तत्वावर एका चौकशी अधिकाऱ्याकडे कमाल ६ प्रकरणे सोपवावित.
७. चौकशी अधिकाऱ्याने चौकशी प्रकरणासंदर्भात त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे / माहिती / आधार सामग्रीबाबत गोपनीयता पाळावी आणि त्याचा वापर केवळ त्यांना सोपविण्यात आलेल्या प्रकरणाच्या चौकशीसाठीच करावा. चौकशी अधिकारी यांनी चौकशी कामकाज चालू असताना किंवा चौकशी अहवाल सादर केल्यानंतर अशी कोणतीही कागदपत्रे / माहिती किंवा आधार सामग्री उघड करता कामा नये. चौकशी अधिकाऱ्याने त्यांना सोपविलेल्या चौकशी प्रकरणाच्या सर्व नोंदी / कागदपत्रे / कामकाज इ. बाबत गुप्तता व गोपनीयता बाळगावी. चौकशी अधिकारी यांनी चौकशी अहवाल सादर करताना त्या प्रकरणाच्या सर्व नोंदी, अहवाल इत्यादी त्यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमणाऱ्या नियुक्ती प्राधिकार्याकडे सोपवावीत.
८. संबंधित विभाग / कार्यालयाने त्यांच्या गट- अ व गट- ब तसेच गट- क व गट- ड च्या एका अपचान्याच्या चौकशी प्रकरणी चौकशी अधिकारी यांना पारिश्रमिकापोटी रु.५०००/- (रुपये पाच हजार फक्त) एवढी ठोक रक्कम मंजूर करावी. तसेच संबंधित विभाग / कार्यालयाने त्यांच्याकडील गट- अ व गट- ब तसेच गट- क व गट- ड च्या एकापेक्षा अधिक अपचारी असणाऱ्या चौकशी प्रकरणी

चौकशी अधिकारी यांना पारिश्रमिकापोटी रु.८०००/- (रुपये आठ हजार फक्त) एवढी ठोक रक्कम मंजूर करावी.

९. वरील पारिश्रमिकाव्यतिरिक्त चौकशीच्या कामासाठी चौकशी अधिकाऱ्याने स्वतः नियुक्त केलेल्या लिपिक व लघुटंकलेखक यांच्या सेवेपोटी रु.१०००/ (रुपये एक हजार फक्त) एवढी अतिरिक्त ठोक रक्कम मंजूर करावी.
१०. चौकशीचे कामकाज विभागाच्या / कार्यालयाच्या मुख्यालयात किंवा प्रभारी अधिकाऱ्याच्या, साक्षीदार असलेल्या ठिकाणीच पार पाडण्यात यावे. अपवादात्मक किंवा टाळता न येणाऱ्या परिस्थितीत चौकशी कामानिमित्ताने चौकशी अधिकारी यांना प्रवास करावा लागल्यास सेवेत समकक्ष पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना देय असणाऱ्या दराप्रमाणेच चौकशी अधिकारी यांना प्रवासभत्ता / दैनिक भत्ता देय राहिल.
११. प्रकरणे सोपविणाऱ्या विभाग / कार्यालय यांच्या कार्यालयाच्या आवारातच चौकशी अधिकारी यांनी त्यांचेकडे सोपविलेल्या चौकशीचे काम पार पाडावे लागेल.
१२. चौकशी अधिकारी यांना प्रत्येक चौकशी प्रकरणी रु.५००/- एवढ्या मर्यादेत प्रवासभत्त्यापोटी कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या रकमेची प्रतिपूर्ती देय राहिल. (केवळ ए व बी-१ दर्जाच्या शहरांसाठीच देय.)
१३. चौकशी सोपविणाऱ्या विभाग / कार्यालयाने चौकशी अधिकारी यांना चौकशीच्या कामकाजासाठी आवश्यक फर्निचर व कुलुपे असलेली कपाटे पुरवावीत.
१४. चौकशी सोपविणाऱ्या विभाग / कार्यालयाने चौकशी अधिकारी यांना चौकशीच्या कामकाजासाठी आवश्यक स्टेशनरी / पोस्टेज तिकिटे पुरवावीत.
१५. नियुक्ती प्राधिकरणास कामकाजाच्या कोणत्याही वेळी, कोणतेही कारण न देता आणि कोणतीही नोटीस न देता, चौकशी अधिकारी यांची सेवा समाप्त करता येईल. तथापि, अशी कार्यवाही करण्याची आवश्यकता का निर्माण झाली याबाबतच्या समर्थनीय कारणांसह शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांना अहवाल सामान्य प्रशासन विभागास पाठवावा लागेल.
१६. चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीत चौकशीचे कामकाज पूर्ण करून त्यांनी चौकशी अहवाल संबंधित शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यास सादर करावा.

* * *

शासन निर्णय क्रमांक : एसपीओ-२८०४ / प्र.क्र.११/२००४/११-अ, दिनांक २६ मे, २००६ सोबतचे

विवरणपत्र ' ब ' :

८ प्रादेशिक विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, ८ सादरकर्ता अधिकारी व
२९ जिल्हा चौकशी अधिकारी यांच्या कार्यालयात सध्या कार्यरत असलेल्या
अधिकारी/कर्मचारी यांच्या आस्थापनेचा तपशील

प्रादेशिक विशेष अधिकारी, विभागीय चौकशा

| अ.क्र. १. | विभाग २. | पदनाम ३. | पदसंख्या ४. |
|--------------|-------------------|--|-------------------------------|
| १ | कोकण विभाग-१ | प्रा.वि.अ. वि.चौ. (अपर जिल्हाधिकारी) अधीक्षक उच्चश्रेणी लघुलेखक टंकलेखक शिपाई | रिक्त १ १ १ १ |
| २ | कोकण विभाग-२ | - अधीक्षक उच्चश्रेणी लघुलेखक लिपिक-टंकलेखक शिपाई | - १ १ १ २ |
| ३ | पुणे विभाग | प्रा.वि.अ. वि.चौ. अधीक्षक उच्चश्रेणी लघुलेखक लिपिक शिपाई | १ १ १ १ २ |
| ४ | नाशिक विभाग | प्रा.वि.अ. वि.चौ. (अप्पर जिल्हाधिकारी) अधीक्षक उच्चश्रेणी लघुलेखक अव्वल कारकून लिपिक-टंकलेखक शिपाई | १ १ १ १ १ १ |
| ५ | औरंगाबाद विभाग | प्रा.वि.अ. वि.चौ. (अप्पर जिल्हाधिकारी) अधीक्षक उच्चश्रेणी लघुलेखक लिपिक-टंकलेखक शिपाई | १ १ १ १ १ |

| | | | |
|---|-------------------------|--|-------|
| ६ | औरंगाबाद (पाटबंधारे) | प्रा.वि.अ. वि.चौ. पाटबंधारे विभाग (रिक्त) | रिक्त |
| | | अधीक्षक | १ |
| | | उच्चश्रेणी लघुलेखक | १ |
| | | लिपिक-टंकलेखक | १ |
| | | शिपाई | १ |
| ७ | अमरावती विभाग | - | - |
| | | अधीक्षक | १ |
| | | उच्चश्रेणी लघुलेखक | १ |
| | | अवल कारकून | १ |
| | | लिपिक-टंकलेखक | १ |
| | | शिपाई | १ |
| ८ | नागपूर विभाग | प्रा.वि.अ. वि.चौ.१ | १ |
| | | वरिष्ठ लिपिक | १ |
| | | उच्चश्रेणी लघुलेखक | १ |
| | | लिपिक-टंकलेखक | १ |
| | | शिपाई | १ |
| | | एकूण पदे | ४२ |

सादरकर्ता अधिकारी, विभागीय चौकशा

| अ.क्र | कार्यालये | पदनाम | | | | | पदसंख्या |
|-------|---------------------------|----------------------|---------------|------------------|------------|-------|----------|
| | | ३ | ४ | ५ | ६ | ७ | |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
| १ | कोकण-१ | --- | अवल कारकून | लिपिक टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ३ |
| २ | कोकण-२ | सादरकर्ता अधिकारी | --- | --- | लघुटंकलेखक | शिपाई | ३ |
| ३ | पुणे | सादरकर्ता अधिकारी | अवल कारकून | लिपिक टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ४ |
| ४ | नाशिक | सादरकर्ता अधिकारी | अवल कारकून | लिपिक टंकलेखक | --- | --- | ३ |
| ५ | औरंगाबाद | --- | अवल कारकून | लिपिक टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ३ |
| ६ | औरंगाबाद (पाटबंधारे) | सादरकर्ता अधिकारी | --- | --- | लघुटंकलेखक | शिपाई | ३ |
| ७ | अमरावती | सादरकर्ता अधिकारी | अवल कारकून | लिपिक टंकलेखक | --- | --- | ३ |
| ८ | नागपूर | सादरकर्ता अधिकारी | अवल कारकून | लिपिक टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ४ |
| | एकूण | ६ | ६ | ६ | ६ | २ | २६ |

जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशा

| अ.क्र | पदनाम | | | | | | एकूण पदे |
|-------|------------|----------------------|--------------|---------------|------------|-------|----------|
| | कार्यालय | जि.चौ.अ (तहसिलदार) | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | शिपाई | |
| १ | मुंबई-१ | --- | --- | लिपिक-टंकलेखक | --- | --- | १ |
| २ | मुंबई-२ | जि.चौ.अ (तहसिलदार) | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ४ |
| ३ | मुंबई-३ | जि.चौ.अ (तहसिलदार) | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | --- | --- | ३ |
| ४ | मुंबई-४ | जि.चौ.अ (तहसिलदार) | --- | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ३ |
| ५ | रायगड | जि.चौ.अ (तहसिलदार) | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ४ |
| ६ | ठाणे | जि.चौ.अ (तहसिलदार) | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ४ |
| ७ | नाशिक | --- | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | --- | --- | २ |
| ८ | रत्नागिरी | --- | अव्वल कारकून | --- | --- | --- | १ |
| ९ | धुळे | --- | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ३ |
| १० | जळगाव | --- | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ३ |
| ११ | अहमदनगर | --- | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ३ |
| १२ | पुणे | --- | अव्वल कारकून | --- | रिक्त | --- | २ |
| १३ | सांगली | जि.चौ.अ (तहसिलदार) | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ४ |
| १४ | कोल्हापूर | --- | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | --- | --- | २ |
| १५ | सोलापूर | जि.चौ.अ (तहसिलदार) | अव्वल कारकून | --- | लघुटंकलेखक | --- | ३ |
| १६ | उस्मानाबाद | --- | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ३ |
| १७ | जालना | जि.चौ.अ (तहसिलदार) | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ४ |
| १८ | औरंगाबाद | जि.चौ.अ (तहसिलदार) | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ४ |
| १९ | बीड | --- | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | शिपाई | ४ |
| २० | परभणी | --- | --- | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | २ |
| २१ | अकोला | --- | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ३ |
| २२ | अमरावती | जि.चौ.अ (तहसिलदार) | अव्वल कारकून | रिक्त | लघुटंकलेखक | --- | ४ |
| २३ | यवतमाळ | जि.चौ.अ (तहसिलदार) | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ४ |
| २४ | नागपूर-१ | --- | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ३ |
| २५ | नागपूर-२ | --- | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ३ |
| २६ | वर्धा | --- | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ३ |
| २७ | भंडारा | --- | --- | लिपिक-टंकलेखक | --- | --- | १ |
| २८ | चंद्रपूर | --- | अव्वल कारकून | लिपिक-टंकलेखक | लघुटंकलेखक | --- | ३ |
| २९ | गडचिरोली | --- | अव्वल कारकून | --- | लघुटंकलेखक | --- | २ |
| | एकूण | ११ | २५ | २५ | २३ | १ | ८५ |

विभागीय चौकशी कार्यालयातील पदांचा तपशील :

| अ.क्र. | चौकशी कार्यालय | अधिकारी / कर्मचारी | मंजूर पदे | व्यपगत पदे | सध्या कार्यरत पदे |
|--------|--|---------------------|------------|------------|-------------------|
| १ | ८ प्रादेशिक विशेष अधिकारी, विभागीय चौकशा | अधिकारी कर्मचारी | ८ ३६ | २ - | ६ ३६ |
| २ | ८ सादरकर्ता अधिकारी, विभागीय चौकशा | अधिकारी कर्मचारी | ८ २६ | २ ६ | ६ २० |
| ३ | २९ जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशा | अधिकारी कर्मचारी | २९ ८८ | १८ १४ | ११ ७४ |
| | एकूण | | १९५ | ४२ | १५३ |

प्रपत्र - १.

चौकशी प्रकरणाची स्थितीनिदर्शक विवरणपत्रे :

| अ.क्र. | प्रकरणाचा विषय व प्रकरणामध्ये किती अपचारी गुंतलेले आहेत. | शिस्तभंगविषयक प्राधीकरण आणि प्रशासकीय विभागाचे नाव. | चौकशी अधिकाऱ्याकडे प्रकरण सोपविल्याचा दिनांक व ज्या जिल्हा चौकशी अधिकारी / प्रादेशिक विशेष अधिकाऱ्याकडे प्रकरण सोपविले होते. त्याचे पदनाम व ठिकाण | प्रकरणाची सद्यःस्थिती / प्रकरण सध्या कोणत्या टप्प्यावर आहे. |
|--------|--|---|---|---|
| १ | २ | ३ | ४ | ५ |
| | | | | |

प्रपत्र - २.

चौकशी अधिकाऱ्यांची यादी करताना वापरावयाचे प्रपत्र :

| अ.क्र. | सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव व वय. | सेवानिवृत्त होताना धारण केलेले पद व वेतनश्रेणी | सेवानिवृत्त होताना अथवा झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी अथवा न्यायीक कार्यवाही प्रलंबित आहे काय ? | कोणत्या विभागात / जिल्हयात काम करण्याची इच्छा आहे. | सदर सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे यापूर्वी विभागीय चौकशीची प्रकरणे सोपविली असल्यास त्यांची संख्या व सदरची प्रकरणे सध्या कोणत्या टप्प्यावर आहेत. |
|--------|-----------------------------------|--|---|--|--|
| १ | २ | ३ | ४ | ५ | ५ |
| | | | | | |